

महाराष्ट्र शासन
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

शासन परिपत्रक क्रं. एमईडीडी-१४/२०२४/एमएमडी/८७२५६४/वैसेवा-२
९ वा मजला, गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ००९.
दिनांक :-२३.१२.२०२४

- वाचा :-** १) सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्रमांक.एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/१२, दि.२१.०६.२०२१,
२) शासन परिपत्रक क्र.ज्येसूची- २०२३/ प्र.क्र.७५ /२०२३/वैसेवा-२, दि.२५.०८.२०२३,
३) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे पत्र क्र.DMER-१४०१४/१०/२०२३-EST२, दि.०७.०६.२०२४.

शासन परिपत्रक

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातिल “सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ” या संवर्गातील नियमित नियुक्त पदधारकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भाधिन क्रमांक २, दि.२५.०८.२०२३ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. आता, सदरहु संवर्गातील अध्यापकांची दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई संदर्भ क्र.३ दि.०७.०६.२०२४ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

२. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र (गट-अ) या संवर्गातील रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची दि.०१.०१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत असलेल्या राजपत्रित पदधारकांची दिनांक.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. सदर ज्येष्ठतासूची ही सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या दिनांक २१.०६.२०२१ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार व त्यात दर्शविलेल्या विहित नमुन्यात तयार करण्यात आलेली आहे. तसेच ही ज्येष्ठतासूची मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण तसेच कोणत्याही संबंधित न्यायालयाच्या होणा-या आदेशाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

४. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी या शासन परिपत्रकाची प्रत सोबतच्या विवरणपत्राच्या प्रतीसह संबंधित पदधारकास हे परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसाच्या आत देऊन त्याची पोच घ्यावी, तसेच जे अधिकारी रजेवर अथवा अन्य कारणास्तव गैरहजर असतील त्यांनी देखील सदरहु शासन परिपत्रक सहपत्रासह प्राप्त होईल याची आयुक्त यांनी दक्षता घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२३१७१३४७८६१३ असा आहे. सदरचे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. द. धोंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- २) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- ३) अधिष्ठाता, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये,
- ४) संबंधित सर्व सहयोगी प्राध्यापक (संचालकामार्फत व संबंधित अधिष्ठाता मार्फत),
- ५) निवडनस्ती/वैसेवा-२

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन परिपत्रक क्रमांक. एमईडीडी-१४/२०२४/एमएमडी-वैसेवा-२/८७२५६४ दि.२३.१२.२०२४ चे विवरणपत्र-अ									
संवर्गाचे नांव :- सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र									
वेतनश्रेणी :- Level - १३-अ (रु. १,३१,४००-२,१७,१००)									
सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र या संवर्गातील कार्यरत अधिकारी यांची दि. ०१.०१.२०२४ रोजीचे अंतिम ज्येष्ठतासूची									
ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिका-याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	डॉ.चंद्रकांत घरवाडे	पदोन्नती	०६.०८.१९७५	अजा	२१.१०.२०१६	२१.१०.२०१६	३१.०८.२०३९	एम.सीएच (सुघटनशल्य)	--